

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बडे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबई शहराबाबत काल जे विधान केले त्या विधानावरून मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ माजणे स्वाभाविक आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे नाक आहे. या मुंबईची भाषा कोणतीही एक नाही. असे म्हणणे म्हणजे मुंबई महाराष्ट्रात नाही, असे म्हणण्यासारखे आहे. भैय्याजी जोशी संघात अत्यंत आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अशा वजनदार व्यक्तीने अति संवेदनशील आणि नाजूक विषयावर जे विधान केले. त्यावरून सर्वच पक्षांनी त्यांचा विरोध करणे क्रमप्राप्त आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल. असे विधान केल्यावर तात्काळीन शिवसेनेला महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा फायदा झाला होता. तेव्हापासून एक अपवाद वगळता मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा सतत फडकला आहे. आता शिवसेनेचे विभाजन झालेले आहे. निवडणूक आयोगापुरते म्हटले तर एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ती शिवसेना आणि ही शिवसेना जवळजवळ तुल्यबळ होते. पण आता उबाठा शिवसेनेपेक्षा तिपटच्यावर जाणा जिकून एकनाथ शिंदे यांनी सत्ता किती प्रभावी कार्य करत. हे दाखवून दिले गेले आहे. तुम्ही कोणाला गदार म्हणा किंवा इतर काही म्हणा. पण जे चित्र आज दिसत आहे. त्यात संभ्रम निर्माण करणारे अनेक प्रश्न आहेत. अशा प्रश्नांच्या आगीत भैय्याजी जोशी यांनी तेल ओतण्याचे काम केलेले आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. असे म्हणून मुंबईच्या ज्या ज्या भागात इतर भाषिक आहेत. त्या त्या भागाची भाषा तागिक, तेलगू, कन्नड, बंगाली वगैरे आहे. असे जर म्हटले तर महाराष्ट्र आणि मुंबई यांची राज्यात अनेक ठिकाणी कथन केलेले आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये मराठी जनांच्या मोठेपणाला आणि सर्वसमावेशी प्रवृत्तीला दुबळेपणा समजण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. मुंबईमधील काही भागात गुजराती लोकांची वस्ती आहे. हे सत्य असले तरी 1960 सालामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्य मुंबई राज्यापासून निर्माण झालेली होती. त्यावेळी अनेक गुजराती नेत्यांना मुंबई गुजरातमध्ये हवी होती. ते न झाल्यास निदान मुंबई केंद्रशासित करावी, असे त्यांचे म्हणणे होते. पण संयुक्त महाराष्ट्राच्या विराट आंदोलनामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागली. त्याकाळी केंद्रीय मंत्री म्हणून अर्थ खाते सांभाळणारे चिंतामणराव देशमुख यांनी याच प्रश्नावर राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यावेळी केंद्रीय मंत्री असलेले महाराष्ट्रातील हे चिंतामणी संबंध महाराष्ट्राचे 'कंठमणी' झाले होते. असे आचार्य प्र. के. अत्रे यांनी आपल्या मराठा दैनिकाच्या अग्रलेखात लिहून त्या चिंतामणरावांचा गौरव केला होता. अशा पार्श्वभूमीवर भैय्याजी जोशी यांच्यासारख्या वजनदार व्यक्तीने मुंबईची भाषा मराठी नाही. असे विधान करणे म्हणजे महाराष्ट्राच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्यासारखे आहे. भैय्याजी जोशी सध्या ज्या पदावर आहेत. त्या पदावर असताना त्यांनी अत्यंत संयमित विधान करणे गरजेचे होते. त्यांच्या एका वाक्यामुळे मुंबईत जो गदारोळ उडाला आहे. त्याची कितीही सारवासारव केली. तरी झालेले जे विधान आहे. ते झालेले ते झालेच. भैय्याजींना त्यांनी काय बोलावे हे सांगायचा आमचा अधिकार नाही. ते अखिल भारतीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वभाषा समभाषाच्या भावनेने बहुधा हे विधान केलेले असावे. पण त्यामुळे मुंबईमध्ये भाषा विवादाला तोंड फुटलेले आहे आणि अभिजात मराठीच्या अस्मितेला धक्का लागलेला आहे. हे मात्र त्यांना अत्यंत आदराने आम्हाला या ठिकाणी सांगावेसे वाटते. मराठी मुंबईचा विजय असो!

Signature
nagpurpost@gmail.com
Mob. No. 9922970023

भैय्याजी जोशींच्या विधानाचे विधानसभेत तीव्र पडसाद

■ **महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ६ :**
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत चांगलाच राडा झाला. उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला.
भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्य सरकारची भूमिका काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारच्या वतीने बाजू स्पष्ट करत मराठी हीच महाराष्ट्राची राजभाषा असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर इतर भाषेचा देखील येथे सन्मान असल्याचे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले

आहे. मात्र या सर्व प्रकरणावर चर्चा सुरू असताना सभागृहात गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथील सभागृहामध्ये निवेदन करताना महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे, अशी आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. काँग्रेससह मविआतील घटक पक्ष आणि बाहेर मनसेनेही यावरून जोशी यांच्यावर टीकेचा भडीमार केला.
भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्यावर



माहिती घेऊन बोलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, वादग्रस्त विधान केल्यानंतर भैय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असे मला वाटत आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असल्याचे काहीही कारण नाही. भारताची एक विशेषतः आहे की येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही.

प्रीपेड मीटरवर बंदी

■ **महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ६ :**

इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार



राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणा-या ग्राहकांना वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच सहा महिन्यांच्या कालावधीत हा बदल अंमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे. लवकरच राज्यभरात इलेक्ट्रॉनिक मीटर सिस्टम कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कोळसा खाणीत दबून ३ कामगारांचा मृत्यू

■ **वृत्तसंस्था, बैतुल, दि. ६ :**

मध्य प्रदेशच्या बैतुलमधील कोळसा खाणीत दबल्यामुळे तीन कामगारांचा मृत्यू झाला. तिघांचेही मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आले आहेत.
गुरुवारी दुपारी ३ वाजता वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड पाटाखेडा परिसरात हा अपघात झाला. येथे, कामगार छतरपूर-१ खाणीच्या तोंडापासून सुमारे ३.५ किमी आत, कॉन्क्रीट मायनर विभागात काम करत होते. या दरम्यान छत कोसळले.
कोळसा खाणीचे १० मीटर छत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच बचाव पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. बचाव पथकाने खाणीतून तीन मृतदेह बाहेर काढले आहेत.
मृत कर्मचाऱ्यांमध्ये खाण सरदार, ओव्हरमन आणि सेक्शन इन्चार्ज यांचा समावेश आहे. हा विभाग जॉय मायनिंग सर्व्हिसेसचा आहे. त्यात एक ऑस्ट्रेलियन मशीन बसवले आहे. ही कंपनी कोलकाता येथे आहे. छतरपूर वनखाणीत कंट्रोलर मायनर मशीन चालू होती. कोळसा तोडत असताना अचानक खाणीचे छत कोसळले.

विकासाचा महामेळ... जनसामान्यांचे आधारवाड..

भाजपा जिल्हा समन्वयक, यवतमाळ व पुनसर्जित जिल्हा पश्चिम विदर्भ प्रमुख, सदस्य नोंदणी अभियान

आदरणीय श्री. नितीनभाऊ भुतडा

यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक : आदरणीय श्री. नितीनभाऊ भुतडा मित्र परिवार, उमरखेड

मा.श्री. भोलूभाऊ सोमनानी

यांना वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक भोलू सोमनानी मित्र परिवार वैरागड

महिण्यातील घरगुती खर्चातून ₹5,000 ची बचत झाली

आधी खर्च कर आणि नंतर बचत कर!

खरेदी
मूवी
डिनर

विजेचं बिल
शाळेची फी
दुधाचं बिल

Saved ₹5,000

तुमचं महिन्याचं बजेट उरवा आणि बचत करा. स्मार्ट बना, आर्थिक शिस्त पाळा.

आरबीआय सांगते... आर्थिक समजूतदारपणा, महिलांचा समृद्धपणा


आधिक माहितीसाठी, www.rbi.org.in ला भेट द्या
अभिप्राय देण्यासाठी, rbikehtahai@rbi.org.in ला लिहा

सार्वजनिक हितार्थ जारी भारतीय रिझर्व्ह बँक RESERVE BANK OF INDIA www.rbi.org.in

अस्मिता

पाणी खरेच शुद्ध आहे?

दुषित पाण्याने होणाऱ्या आजाराची (जीबीएस)दहशत वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणे हे एक आव्हान बनत आहे. स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी सध्या अनेक घरांमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) सिस्टीम बसवलेल्या आढळतील. मात्र आरओ बसवण्यासोबतच पाण्याच्या



पारुल चावला यांचा पदरव

अलिकडेच पीआर आणि मार्केटिंग उद्योगातील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक असणाऱ्या पारुल चावला यांना 'मिफ' मध्ये मीडिया समुदायाने सन्मानित केले. हा एक महत्त्वपूर्ण क्षण आपण अनुभवला. कथांना आकार देण्यात तसेच विविध ब्रँड्सचे नाव उंचावण्यात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल पारुल यांना या सन्मानाने गौरविण्यात आले. बॉलीवूड स्टार विकी कौशल आणि शिल्पा शेड्डी यांनी त्यांचा सन्मान केला. आज आपण पारुल चावला या मानिनीच्या कामाची माहिती घेऊ या.

पारुल चावला यांनी अग्रगण्य धोरणांनी आणि अतुलनीय कौशल्याने माध्यम जगात क्रांती घडवून आणली आहे. त्यांची कंपनी 'पिक्चर एन क्राफ्ट' ने असंख्य चित्रपट, संगीत लेबल्स आणि व्हिडिओ, चित्रपट कलाकार, कॉर्पोरेट्स, फॅशन हाऊसेस आणि डिझायनर्स, स्पर्धा, कार्यक्रम, टेलिव्हिजन शो, राजकीय व्यक्तिमत्त्वे, रिअल इस्टेट प्रकल्प तसेच इतर संस्था आणि वैयक्तिक प्रतिभांसाठी डिजिटल मोहिमांना यशस्वीरित्या प्रोत्साहन दिले असून त्यासाठी सुयोग्य नीती आखण्याचे काम केले आहे. थोडक्यात या सगळ्यांना नवी ओळख मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरलेल्या पारुल चावलांच्या प्रभावी पुरस्कारांच्या यादीत सरस्वतीबाई दादासाहेब फाळके नारी शक्ती सन्मान पुरस्कार, सर्वोत्तम जनसंपर्क, सर्वोत्कृष्ट जनसंपर्क आणि विपणन फर्म, वॉव मीडिया, इव्हेंट्स अँड पब्लिक रिलेशन्स पर्सन ऑफ द इयर, बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड, बेस्ट मीडिया प्रोफेशनल आदी आणि इतरही अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.

पारुल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली 'पिक्चर एन क्राफ्ट' ने भारतातील सर्वात

प्रतिष्ठित स्वदेशी वैविध्यपूर्ण संप्रेषण गटांपैकी एक वेगळी प्रतिष्ठा मिळवली आहे. कंपनीचे ध्येय म्हणजे ग्राहकांच्या अंतर्दृष्टी, अनुभव, कौशल्य, सर्जनशीलता, पर्यावरणीय ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून, नफ्यात शाश्वत वाढ करून सर्वोत्तम संप्रेषण एजन्सी बनणे हे आहे. पारुल चावला यांची उत्कृष्टतेसाठीची वचनबद्धता आणि नवोन्मेषासाठी सतत प्रयत्नशील राहिल्याच्या ध्येयाने उद्योगात नवीन मानके निर्माण झाली आहेत. 'पिक्चर एन क्राफ्ट' ची सगळी टीम त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते. ती मीडिया आणि पीआरच्या भविष्याला आकार देणारी नवीन क्रांतिकारी साधने, प्रक्रिया आणि प्रणाली विकसित करत असते. पारुल चावला म्हणतात, 'आम्ही जनसंपर्क आणि मार्केटिंग क्षेत्रात नवोन्मेष आणण्याचा आणि सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अलिकडे मिळालेला पुरस्कार आम्हाला कलार्यटसाठी उत्कृष्टता प्रदान करत राहण्यास प्रेरित करणारा आहे.' थोडक्यात चित्रपट, संगीत, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, जाहिरात आणि मार्केटिंगमध्ये 'पिक्चर एन क्राफ्ट' ही कंपनी

ऋतूबदल होतोय, स्वास्थ्य जपा

बदलत्या ऋतूचा आपल्या शरीरावर आणि मनावर खोलवर परिणाम होतो. हिवाळ्यापासून उन्हाळ्याकडे जाताना शरीराला नवीन ऋतूशी जुळवून घेण्यासाठी योग हा एक उत्तम पर्याय आहे. योगासनांमुळे केवळ शारीरिक आरोग्यच चांगले राहत नाही तर मानसिक संतुलन सुधारते आणि उर्जेची पातळीदेखील वाढते. तेव्हा हंगामी संसर्ग टाळण्यासाठी तसेच निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीचे वर्धन करण्यास साहाय्य करणारी योगासने नेमाने करू या.

* सूर्य नमस्कार

सूर्यनमस्कार शरीरात उष्णता टिकवून ठेवतात आणि उर्जेची पातळी देखील वाढवतात. हे १२ आसनांचे चक्र शरीराच्या सर्व भागांना सक्रिय करते. सूर्यनमस्कार केल्याने रक्ताभिसरण सुधारते, पचनसंस्था मजबूत होते आणि शरीर लवचिक बनते. याशिवाय तणाव कमी करण्यास तसेच मन शांत करण्यास देखील ते मदत करते.

* भुजंगासन

भुजंगासन छाती आणि फुफ्फुसांना मोकळे करण्यास मदत करते. हिवाळ्यानंतर उन्हाळ्यात प्रवेश करताना ते विशेषतः फायदेशीर ठरते. हे आसन पाठीचा कणा मजबूत करते तसेच पोटाच्या अवयवांना सक्रिय करते. भुजंगासन नियमितपणे केल्याने श्वसनसंस्था मजबूत होते आणि शरीरातील ऊर्जा देखील वाढते.

* वृक्षासन

संतुलन आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी वृक्षासन सर्वोत्तम आहे. हे आसन पाय आणि घोटें मजबूत करते आणि मन शांत ठेवते. हवामान बदलावेळी शरीर स्थिर ठेवण्यासाठी आणि मानसिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे. खेरीज हे आसन शरीराचे संतुलन राखण्यासही मदत करते.

* त्रिकोणासन

त्रिकोणासन शरीराच्या सगळ्या बाजू मोकळ्या करते आणि पाठीचा कणा लवचिक बनवते. या आसनामुळे पचनसंस्था सुधारते तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत होते. याशिवाय हे आसन पाय, कंबर आणि खांदे मजबूत करते. नियमितपणे हे आसन केल्यास रक्ताभिसरण सुधारते.

अतिरेक नको

अनेक कारणांसाठी अॅलोवेरा जेलचा वापर होताना दिसतो. त्याचे बरेच फायदे मिळतात. मात्र अतिरिक्त प्रमाणात कोरफडीच्या जेलचा वापर त्वचेसाठी हानिकारक देखील ठरू शकतो. जास्त वापर केला तर त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ,

एलोवेरा जेल जास्त प्रमाणात वापरत असाल तर त्वचेवर खाज आणि जळजळ होऊ शकते. तसेच काहीना एलर्जीचा त्रासही संभवतो. अर्थातच यामुळे त्यांना अधिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणूनच कोरफडीचा गर वा जेल प्रमाणात वापरा.

आकर्षक लूकसाठी...

तुम्हाला नैसर्गिक आणि ताजा ब्लश लूक हवा असेल तर लिपस्टिक वापरा. गालावर गडद युनाही किंवा स्नूड शेडची लिपस्टिक लावा आणि बोटांनी किंवा मेकअप स्पंजने चांगली मिसळा. हा लूक तुम्हाला चमकदार आणि तरुण लूक देईल.

तुम्ही लिपस्टिक आयशॅडो म्हणूनही वापरता येते. त्यासाठी आवडता लिपस्टिक रंग घ्या आणि डोळ्यांच्या वरच्या भागावर लावा. नंतर तो बोटांनी चांगला पसरवा. यामुळे डोळ्यांना नवीन आणि खंभरसर लूक मिळेल.

तुम्ही कार्यक्षम आहात?

कार्याच्या ठिकाणी आपली उत्पादकता वाढवणे गरजेचे असते. उत्पादकता वाढवणे, कार्यक्षम असणे याबाबत आपले काही गैरसमज असतात. ऑफिसमध्ये जास्त वेळ बसलो, कामाचा खूप ताण घेतला की उत्पादकता वाढते असे अनेकांना वाटते. भरपूर काम केल्याचे समाधान चेहऱ्यावर दिसू लागते. पण यामुळे तुमची उत्पादकता खरेच वाढते का, आपण अधिक कार्यक्षम होतो का, जाणून घेऊ.

* दोन तासांच्या कामासाठी आठ तास घालवल्यामुळे तुम्ही खूप व्यस्त असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात तुम्ही कार्यक्षम नसता. दोन तासांच्या कामासाठी आठ तास घालवण्यात काहीच अर्थ नसतो. अपुरी झोप आणि कामाच्या ज्यादा तासांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. पण तुम्ही कार्यक्षम बनू शकत नाही.

* कमीत कमी वेळात शक्य तेवढे काम उरकल्याने तुम्ही कार्यक्षम ठरत नाही. ऑफिसमध्ये तुम्ही कामाचे प्राधान्यक्रम ठरवायला हवेत. महत्त्वाची कामं आधी करायला

हवीत. नको ती कामं करून वेळ घालवत बसण्याला काहीच अर्थ नसतो. एका वेळी एक काम करण्यावर भर द्या.

* कार्यक्षमता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांसोबत मिटिंग घेणे किंवा चर्चा झडणे महत्त्वाचे असते असे अनेकांना वाटते. पण यामुळे कामाचा ताण वाढू शकतो. कर्मचाऱ्यांसोबतची झटपट मिटिंग कार्यक्षमता वाढवू शकते. पण या मिटिंगचा कालावधी वाढवणे कामाच्या दृष्टीने योग्य नसते.

* ठरलेल्या वेळेत दर्जेदार काम करणे हे कार्यक्षम असण्याचे लक्षण असते. पण एखादे काम बराच वेळ करत रहाण्याला काहीच अर्थ नसतो. कामाला जास्त वेळ लागणे हे कार्यक्षम तेच लक्षण ठरू शकत नाही.

* आपले काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे किंवा कमी कालावधीत जास्तीत जास्त काम करणे म्हणजे कार्यक्षम असणे नव्हे. तर आपले काम झाल्यानंतर आनंदी असणे, कुटुंब, आपले मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायला मिळणे, छंद जोपासणे हे कार्यक्षमतेचे खरे लक्षण आहे.

